DECCAN BEARINGS LIMITED

AN ISO 9001:2008 COMPANY



REGD. OFF.: 315/321, PROSPECT CHAMBERS, 2ND FLOOR, DR. D. N. ROAD, FORT, MUMBAI-400 001. (INDIA)

(91) (22) 2285 2552 / 2204 4159

FAX (91) (22) 2287 5841 E-mail: info@deccanbearings.com Website: www.deccanbearings.com CIN NO.: L29130MH1985PLC035747



Date: 26th August, 2020

The Bombay Stock Exchange Limited,

Floor 25, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400 001

BSE Scrip Code: 505703

Sub: Submission of Newspaper Clipping for Notice of Annual General Meeting to be held on 26th September, 2020.

Dear Sir/ Madam,

We hereby inform the Exchange that the 35th Annual General Meeting of Deccan Bearings Limited will be held on Saturday 26th September, 2020 at 11.00 A.M at through Video Conference/ Other Audio-Video Means (OAVM).

Pursuant to Regulation 47(1)(d) read with 47(3) of SEBI(LODR) Regulations, 2015 we hereby enclosed copy of AGM Notice as published in "Active Times" (English Edition) and "Mumbai Lakshdeep "(Marathi Edition) Newspaper on 26th August, 2020.

Kindly acknowledge the receipt of same.

Thanking You.

Deccan Bearings Limited.

Kiran Vora

Managing director DIN: 00108607





वाचा

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that original Share

Certificate No.11 bearing Distinctive Nos.51 to 55

(both inclusive) belonging to Mr. Mukesh Bansila

Dantara in respect of Flat No.A-407 situated in the

building "Shalibhadra Apartments" which is bein

administered by M/s.Malad Shalibhadra Co-or Hsg. Socy. Ltd. (Regn No.BOM/HSG/4965/76

Malad East Mumbai 400097 has been lost

misplaced and an application for issue of duplicate

Share Certificate in respect thereof is filed wit

the said society by Mr. Mukesh Bansilal Dantara

In case any person/s have any claims and

objections pertaining to issue of duplicate Share

Certificate in lieu of the aforesaid original lost

misplaced Share Certificate the same should be

addressed to Mr. Mukesh Bansilal Dantara at the

address mentioned below within a period of 14

days from the date of publication hereof alongwith copies of such documents and other proofs i

Mukesh Bansilal Dantara

Mumbai 400 097

Flat No.A-407, Malad Shalibhadra

Co-operative Housing Society Limited

147, Datta Mandir Road, Malad East

रॉयल इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

नियायएन:एल४५४००एमएच१९८४पीएलसी०३२२७१ **नोंदणीकृत कार्यालय:** ६२, ६वा मजला, सी विंग

मेत्तल टॉवर, नरीमन पॉईंट, मुंबई, महाराष्ट्र–४०००२१ दूर.:०२२–४३४१७७७७, फॅक्स:०२२–२२८७७५७२, ई–मेल:info@ricl.in; वेबसाईट:www.ricl.in

सूचना

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्र

२०१५ (लिस्टिंग रंग्युलेशन्स) च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच मर्यादित पुनर्विलोकन अहवाल विचारात घेणे व नोंद

ाटावर घेणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकत कार्यालया

विद्यार वर्ण यावास्ता क्रिक्नाच्या नाद्वजाकृत कावासवा बुधवार, २ सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा. कंपनीच्य संचालक मंडळाची सभा होणार आहे. तसेच आतील व्यापा

रोखणेकरिता कंपनीचे सांकेताकानुसार व्यापार खिडकी

(उजिजेस्ता क्षेत्राचि सीवेताजीतीर व्याचित विक्रम । जुलै, २०२० पासून बंद ठेवली जाईल आणि स्टॉक क्सचेंजकडे मंडळ सभेचा अहवाल सादर केल्यानंतर ४८ ॥सानंतर पुन्हा उघडले जाईल.

सदर माहिती कंपनीच्या www.ricl.in वेबसाईटव

आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large

that my client Mrs. Bimladevi B. Bhargava

had purchased a Shop bearing Sho

No.26, situated in New Delite Apartment

Co-operative Housing Society Ltd.

Borivali (W), Mumbai, from Mr. Sura

Prakash Sitaram Malhotra vide a

Agreement for Sale. My client had lost

misplaced the said Agreement and also

registered a Police Complaint at Borivali

Police Station, vide Registration No

f anybody has any claim, right, title o

nterest in the said Shop or if anybody ha

any objections against my client's clain

over the said Sale Agreement with respect to

the said Shop, should intimate the same to

from the date of the publication of this

Notice. If any objections or claims are no

received within aforesaid period, then m

client shall presume that there is no

objections/claims to the title of the said

Shop with my client and my client shall

proceed with the necessary legal procedure

for the issue of the Duplicate Sale

Dipak Trivedi, Advocate,

Shop No. 1, Happy Home Estate-III CHS Ltd. Building No. 84, Poonam Sagar Complex.

Mira Road (E), Dist. Thane - 401 107.

Date: 26.08.2020

Place : Mira Road

ठिकाण: मुंबई

दिनांक: २५.०८.२०२०

the undersigned within Fifteen (15) Days

4303/2019 dated 05/10/2019.

रॉयल इंडिया कॉपॉरेशन लिमिटेडकरित

श्री. नितीन गुजराल

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:०८१८४६०५

वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांक: २५.०८.२०२०

support of his/her/their claims/objections

ng its address at 147, Datta Mandir Road

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mrs. Naseembano Abdul Razzak Chaudhary and Mr. Abdul Rehman Abdul Razzak Chaudhary (Owner's) of Flat No. 603. B-Wing, Building No. 11. Mangal Deep Co-operative Private Limited Mangal Moorti Complex, Mangal Nagar, Mankhurd (W), Mumbai- 400043. Late Mr. Abdul Razzak Chaudhary was (Owner) of same said Flat, Died on 02.05.2013, So Society had Transfer the said flat in her wife and son name Mrs. Naseembano Abdul Razzak Chaudhary (wife) and Mr. Abdul Rehman Abdul Razzak Chaudhary (son) now they are the owner of said flat, If any legal heirs having any claim to or any interest in the said flat by any manners whatsoever should notify the same in writing to the undersigned at the Advocate office mention below within 15 days from the date of

Date : 26/08/2020 Place: Mumbai Anand B Mishra (Advocate) :1st Mangal Bhavan, Cross Nagardas Rd, Andheri -E, Mumbai- 69.

उत्तम व्हॅल्यू स्टिल्स लिमिटेड

M/S. HIL LTD. Regd. Office: No. L7 Floor, SLN Terminus, SY. No. 133, Near Botanical Garder

Gochi Bowli, Kondapur Road, Hyderabad, Telangana- 500032

NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the company has been lost/ mislaid and the holders of the said securities has applied to the

company to issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate without further information.

Name of the Holders | Folio No. | Cert. No. | No. of Eq. Share Distinctive No.

ॲक्सॉन व्हेन्चर्स लिमिटेड

सीआयएन:एल६५९९९एमएच१९८२पीएलसी०२७९४५

नोंदणीकृत कार्यालय: ई-१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड,

इन्फिनीटी मॉल समोर, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र.

भागधारकांना सूचना

शेअर्सचे वाटपाकरिता नोंद दिनांक

येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक २९ जुलै, २०२० रोजी राष्ट्रीय कंपनी कायद

न्यायाधिकरण (एनसीएलटी, मुंबई), मुंबई न्यायपीठ यांच्याद्वारे याचिका क्र.सीएसपी७५८,

प्मबी–२/२०२० नुसार प्रोएम एन्टरप्रायझेस लिमिटेड (प्रथम हस्तांतरकर्ता कंपनी), ॲक्सॉ

व्हेन्चर्स लिमिटेड (द्वितीय हस्तांतरकर्ता कंपनी), रॉकऑन एन्टरप्रायझेस लिमिटेड (तृतीय

हस्तांतरकर्ता कंपनी) यांचे बनास फायनान्स लिमिटेड (हस्तांतरीती कंपनी) यांचे दरम्यान

कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या दिनांक २१ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या सभेत

प्रोजनेचे खालीलप्रमाणे प्रभावीकरणाकरिता नोंद दिनांक म्हणून ४ सप्टेंबर, २०२० निश्चित

केली असून एनसीएलटी, मुंबईद्वारे दिनांक २९ जुलै, २०२० रोजी मान्यता दिल्याप्रमा

योजनेत नर्मुद सरासरीनुसार नोंद दिनांक अर्थात ४ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्या सदस्याद्वारे

धारण दर्शनी मुल्य रु.90/– (रुपये दहा फक्त) प्रत्येकीचे प्रती १०० (शंभर) समभांगाकरित

बनास फायनान्स लिमिटेडचे रु.१०/- प्रत्येकी पुर्णपणे भरणा केलेले ४८ (अड्डेचाळीस)

समभाग स्विकारणे व जमा करण्यास कंपनीच्या भागधारकांना अधिकार निश्चिती उद्देशाकरित

एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ओनिडा हाऊस, जी-१, एमआयडीसी, महाकाली केव्ज रोड, अंधेरी (पूर्व),

मुंबई-४०० ०९३. दूर.:०२२-६६९७५७७७/ फॅक्स:०२२-२८२०२००२ सीआयएन क्र.:एल३२३००एमएच१९८५पीएलसी०२३६३७.

वेबसाईट:www.onida.com ई-मेल:investors@onida.com

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत ३९वी

वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व रिमोट ई-वोटिंग माहितीची सचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३९वी वार्षिक

सर्वसाधारण सभा (एजीएम) <mark>गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० रोजी तु.३.००वा.भाप्रवे</mark> कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतूदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधिनियम,

२०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रके दिनांक ८ एष्ट्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत दिनांक १९ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या उपस्थितीशिवाय एजीएम सूचनेत

नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम

वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचनेत कंपनीने मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२० रोजी

ज्या सदस्यांचे ई–मेल डिपॉझिटरी सहभागीदार व कंपनी किंवा निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक

इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंद आहेत त्यांना पाठविले आहे. एजीएम सचना व वित्तीय वर्ष २०१९-

२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या https://www.onida.com आणि स्टॉक एक्सचेंजेचसच्या

www.nseindia.com व www.bseindia.com आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड

(सीडीएसएल) च्या www.cdslindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचना व वार्षिक

अहवालाची वास्तविक प्रत एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार खारीज करण्यात आले आहे आणि म्हणून

. सदस्यांना त्यांचे रिमोट ई-वोटिंग लॉगइन परिपचयपत्रे वापरून व कंपनीकरिता ईव्हीएसएन निवड करून https:/

/www.evotingindia.com वर सीडीएसएलद्वारे दिलेल्या लिंकवर व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये

उपस्थित राहता येँईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया आणि एजीएम

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सचे नियम ४२

नुसार ३९व्या एजीएमनिमित्त **शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० ते गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस**

विद्युत पद्धतीने मतदान: कायद्याच्या लागू तरतुदी सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत, सर्वसाधारण सभेवरील

सचिव प्रमाण व लिस्टींग रेग्युलेशन्सनुसार सदस्यांना एजीएममध्ये ई-वोटिंग तसेच एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त

अन्य ठिकाणाहून विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्याची

सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग तसेच www.evotingindia.com वर सीडीएसएल ई-वोटिंग प्रणालीने एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता सुविधा देण्यासाठी कंपनीने सीडीएसएलची सेवा नियुक्त केली आहे.

रिमोट ई–वोटिंग व एजीएममध्ये ई–वोटिंगकरिता सविस्तर माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांना विनंती

 नोंद दिनांक अर्थात गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२० रोजी लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक व सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद्र आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल.

े रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, २१ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि बुधवार, २३

सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. तद्नंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग

बंद केले जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर विद्युत स्वरुपाने मत देण्यास सदस्यास मान्यता असणार नाही.

ई-बोटिंगची सविधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल आणि एजीएममध्ये उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-

वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. जे सदस्य

एजीएमपुर्वी रिमोट ई-बोटिंगने मत देतील त्यांना विद्युत स्वरुपात एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु

नोंद दिनांक रोजी ज्या व्यक्तिने कंपनीचे शेअर्स प्राप्त केले आहेत आणि कंपनीचा सदस्य झाला आहे आणि

एजीएमच्या सूचनेनंतर भागधारणा घेतली आहे त्यांनी www.onida.com वर उपलब्ध एजीएम सूचनेत

दिलेले माहितीचे पालन करावे आणि लॉगदन आयडी व पामवर्ड पाम करावा जर मदस्य मीडीएमएलमह

रिमोट ई-वोटिंगकरिता यापुर्वीच नोद असल्यास त्यानी मत देण्यासाठी यूजरआयडी व पासवर्ड वापरावा

एजीएममध्ये उपस्थित राहण्यबाबत व ई–वोटिंग प्रणालीने ई–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास

www evotingindia com च्या हेल्पसेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिताचे ई-वोटिंग यजर मॅन्यअल

helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२-

२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२)

करावा. विद्युत स्वरुपाने मतदानाकरिता सविधेबाबत तक्रारी असल्यास श्री. राकेश दळवी. व्यवस्थापक.

सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, मॅरेथॉन फ्युचरेक्स, ए विंग, २५वा मजला, मफतलाल मिल

कंपाऊंडस्, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ किंवा

एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकरिता

प्रमुख-सहकार प्रकरणे, विधी व कंपनी सचिव

helpdesk.evoting@cdslindia.com ई-मेल किंवा संपर्क दूर.:०२२-२३०५८५४२/४३.

फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा

जर व्यक्ती नोंद तारखेला सदस्य नसल्यास त्यांनी एजीएम सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

दरम्यान प्रश्न विचारण्याची सुविधा २६ जून, २०२० रोजीच्या एजीएम सूचनेत नमुद आहे.

समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती देण्यात येणार नाहीत.

आहे की, त्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी.

एजीएम सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपाने विमर्ष केले जाईल.

सदस्यांनी ठरावावर दिलेले मत पुढे बदलता येणार नाही.

एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असणार नाही.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २५.०८.२०२०

संचालक मंडळाच्या वतीने व करिता

ॲक्सॉन व्हेन्चर्स लिमिटेड

गिरराज किशोर अग्रवाल

डीआयएन:००२९०९५९

सही/

वास्तवि

0004301

89039968

89039969

Mr. Narendra Sevantilal Shah (Name of Applicant

4818188 to

4818287

ompany to issue duplicate certificate.

विलीनीकरण योजनेस (योजना) मान्यता देणे.

नोंद दिनांक ठेवण्यात आली आहे.

दिनांक: २१.०८.२०२०

ठिकाण: मुंबई

MR. NARENDRA

SEVANTILAL SHAH

Place : Mumbai Date : 26/08/20

नोंदणीकृत कार्यालय: उत्तम हाऊस, ६९, पी.डिमेलो रोड, मुंबई–४००००९ **आयएन क्र.**:एल२७१००एमएच१९७०पीएलसी०१४६२ वेबसाईट:www.uttamvalue.com दूर.:०२२–६६५६३५०० **फॅक्स**:०२२–६७५२९२९

सूचना

स्टॉक एक्सचेंजसह सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या नियम २९ व नियम ३० नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ंगळवार, २५ ऑगस्ट, २०२० रोजी होणारी कंपनीची सभा काही अपरिहार्य कारणास्तव पुढील सूचना मिळेपर्यंत प्रलंबीत/रद्द करण्यात आली आहे.

उत्तम व्हॅल्यू स्टिल्स लिमिटेडकरिता ठिकाण: मुंबई दिनांक: २४.०८.२०२० (राम गौड) सहाय्यक उपाध्यक्ष व कंपनी सचिव

एव्हीटीआयएल एटरप्राइज लिमिटेड

जाहिर निवेद<u>न</u>

नांव : लीला मजाराम चौधरी

पत्ताः ७०१ रामदेव इनक्लेव, सेवेन एलेवन

स्कूल, रामदेव पार्क, मिरा रोड (पु), ठाणे.

मी **लीला मझाराम चौधरी** अधिकत शिधावाटा

कानातील मृत भागीदार **श्री. मनाराम जेठार्ज**

ु **चौधरी** यांची पत्नी जाहिर निवेदन करीत आहे की

श्री. मन्नाराम जेठाजी चौधरी यांचे दिनांव

१८/०१/२०२० रोजी निधन झालेले असून त्यांचे

गगीदार म्हणून नाव असलेले अधिकृत शिधावाट

दुकान क्र. ४१ फ ३३६ चे प्राधिकारपत्रात मी

, भाम्ही कायदेशीर वारस ठरत असल्यामुव

वारसाहक्काने माझे / आमचे नाव भागीदार म्हण्

समाविष्ठ होण्यासाठी उपनियंत्रक शिधावाटप, प

ारिमंडळ, ठाणे यांचेकडे अर्ज सादर केला आहे. यास

दिनाकापासून **१५ दिवसाचे** आत उपनियत्रव

शेधावाटप फ परिमंडळ. ठाणे. **आरामबाग इस्टेट**

गहिला मजला, वीर सावरकर मार्ग, ठाणे (प).

Email: derfregion@gmail.com / dycor.freg mh@gov.in यांचेकडे त्यांचे हरकती बाबत लेखे

कळवावे अन्यथा / त्यानंतर कृणाचीही हरकत नाही

असे समजण्यात येईल याची कुपया संबंधितांनी य

लीला मझाराम चौधरी

स्थळ : मीरा रोड विनांक : २६.०८.२०२०

सुचनेद्वारे नोंद घ्यावी

CORPORATE INDENTITY NUMBER (CIN):L70100MH1982PLC027263 **लयः** १/२०४, नवजीवन सोसायटी, २रा मजला, लॅमिंग्टन रोड, मुंबई-४००००८. **दूर.:**२३०९२६२६/२३०७१९९६, **फॅक्स:**२३०८७९८०

E-mail: info@avtradeinvest.com Website: www.avtradeinvest.com २० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल							
-				(₹			
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपले			
तपशील	30,08,2020	39,03,2020	30.08.2099	39.03			

तपशील	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	2.34	989.39	₹0.33	२२४.१२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	(१२०.५६)	939.08	(३.१५)	9२६.२०
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(१२०.५६)	939.08	(३.१५)	9२६.२०
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(१२०.२९)	934.84	(२.४५)	930.44
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)				
(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न(करानंतर))	(१२०.२९)	934.84	(२.४५)	930.44
समभाग भांडवल	80.00	80.00	80.00	80.00
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार				
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	(२५८.६७)	(१३८.३८)	(२६६.८२)	(२६३.६६)
उत्पन्न प्रतिभाग(रू.१०/- प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				
१. मूळ	(30.00)	33.८६	(0.६٩)	३२.६४
२. सौमिकृत	(30.00)	33.८६	(0.६٩)	32.58

अ) सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरसेंट्स) रेप्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.avtradeinvest.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bsemdia.com वेबसाईट्वर उपलब्ध आहे ब) वरील वित्तीय निष्कर्षिय लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आहे आणि २५ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले जे कंपनीच्या वैधानिक लेखासरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले.

क) # अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब हे इंड-एएस रूल्स/एएस रूल्सनुसार नफा व तोटा अहवालात जे लागू असेल ते तजवीज केले जाईल

जयंतीलाल भंडारी

डीआयएन:०१८९७२९७

दिनांकः २५.०८.२०२

HITECH

हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड

CIN:L28992MH1991PLC168235 नोंदणीकृत कार्यालय: २०१, २रा मजला, वेलस्पून हाऊस, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प), मुंबई-४०००१३. **दुर.क्र**.:९१ २२ ४००१६५००/ २४८१६५००, **फॅक्स**:९१ २२ २४९५५६५९ वेबसाईट:www.hitechgroup.com ई-मेल:investor.help@hitechgroup.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ. क्र.	तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३०.०६.२०२० लेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	३०.०६.२०१९ लेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५७३७.३१	१०९१३.८७	१२१४४.९८	४६००८.७१
2	कर व अपवादात्मक बाबपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा	(६३५.३३)	४६.५८	३१९.३८	६८०.६१
3	अपवादात्मक बाब ((अधिभार)/जमा)	-	६.१५	-	(३२२.१५)
γ	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक बाबनंतर)	(६३५.३३)	५२.७३	३१९.३८	३५८.४६
ч	करानंतर कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा)	(६३५.३३)	२८.८९	१९६.८९	२३५.९३
ξ	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	(६३८.0३)	६८.७०	१९९.१३	२७६.३३
હ	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	१७१७.५७	१७१७.५७	१७१७.५७	१७१७.५७
۷	राखीव (ताळेबंद पत्रकानुसार पुनमूल्यांकित राखीव वगळून)				१४८१५.४०
९	उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही) (रू.१०/-प्रत्येकी)				
	१. मूळ	(00.\$)	०.१७	१.१५	१.३७
l	े गोगिकार	(2100)	0.910	0 01.	0 310

१) सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह साद करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या (http://www.hitechgroup.com) वेबसाईटवर आणि बीएसईच्या (www.nseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

लेखाप्रमाण) सुधारित अधिनियम, २०१६ चे नियम ३ अंतर्गत विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार सदर वित्तीय

 कोविड-१९ प्रसारामुळे केंद्र व राज्य शासन प्राधिकरणाने लागु केलेल्या लॉकडाऊन व कंपनीचे तिमाहीकिरता वित्तीय निष्कर्ष व कार्यचलनावर प्रभाव पडला आहे. तिमाही दरम्यान आवश्यक सावधानता बाळगुण कार्यचलन पुन्हा चालु करण्यात आले. तिमाहीकरिता निष्कर्ष हे मागील तिमाही/कालावधीकरिता तुलनायोग्य नाही.

कोविड-१९ चे प्रभाव लक्षात घेऊन कंपनीने वित्तीय निष्कर्षाची तयारी, ज्यामध्ये परिसमापनाचे करनिर्धारणपर्यंत मर्यादित नसलेले आणि रोजचे व्यवहारातील त्यांचे वित्तीय व अ-वित्तीय मालमत्ताचे वसुलीयोग्य मुल्य, महसुलावरील प्रभाव व शलकावरील प्रभाव समाविष्ट केले. कंपनीने करनिर्धारणेवर आधारित व्यवसाय कार्यचलनाचा प्रभाव सर्वंकष करनिर्धारणेत निष्पादित केले आहेत.

कंपनीला त्यांचे मालमत्ता तसेच सर्व दायित्व, सेवा, यातील अडचणी व काही कार्यचलनाचे रक्कम वसूल करण्याचे अपेक्षि आहे. कोविड-१९ चा वित्तीय निष्कर्षावरील प्रभाव हा वित्तीय निष्कर्षाचे मान्यता तारखेपासून वेगळा असू शकतो.

 ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठित करण्यात आले आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वर

हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता मालव दानी

व्यवस्थापकीय संचालक

मुंबई, २४ ऑगस्ट, २०१८

डेक्कन बेअरिंग्स लिमिटेड . सीआयएन: एल२९१३०एमएच१९८५पीएलसी०३५७४७

३९५/३२९, प्रॉस्पेक्ट चेंबर्स, दुसरा मजला, डॉ. डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई-४००००९ ई-मेल: deccan.bearings9@gmail.com

३५वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, **डेकन बेअरिंग्स लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २६ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.००वा. सहकार मंत्रातयाद्वारे वितरीत (एमसीए । १९ (२-१५) सर्वसाधारण परिपत्रक क्र.परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० अनुक्रमे दिनांक ८ रप्रिल. २०२०. १३ एप्रिल. २०२० व ५ मे. २०२० आणि कंपनी कायदा २०१३ च्या लाग तरतदी आणि भारतीय , गतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधियिम, २०१५ नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्यांकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दकश्राव्य माध्यमातन (ओण्व्हीण्म) होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ थन्वरो गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जार्दल

वार्षिक अहवालाचे वितरण: सदस्यांनी नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०१९-२० करिता कंपनीचा वार्षिक अहवाल तसेच एजीएम घेण्याची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) किंवा त्यांचे संबंधित डिंपॉझिटरी सहभागीदारकडे एमसीए परिपत्रके व सेबीद्वारा वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ त्तीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७९, दिनांक १२ मे, २०२० नुसार ई–मेलने पाठविले जाईल. सूर्चना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.deccanbearings.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

9. **ई-मेल नॉद/अद्यायावत करण्याची पद्धत:** वास्तविक स्वरुपात आणि ज्यांचे ई-मेल अद्यापी नोंद/अद्यायावत नाही त्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे <u>https://www.purvashare.com/email-and-</u> phone-updation/ वर क्लिक करून नोंद/अद्यायावत करावेत आणि कंपनीचे नाव अर्थात डेक्कन बेअरिंग्र न्यांचे ई–मेल अद्यापी नोंद/अद्यायावत केलेले नाही त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संबंधित डीपीकडे ई–

२. ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धतः व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहण्याकरिता माहिती आणि ई–वोटिंगची पद्धत एजीएम घेण्याच्य सूचनेत नमुद आहे. वर दिलेल्या पद्धतीने त्यांचे ई–मेल यशस्वीपणे नोंद केल्यानंतर ई–मेलमार्फत सदस्यांना ई– वोटिंग प्रणालीमार्फत मत देण्याची परिचयपत्रे प्राप्त होतील. वास्तविक स्वरुपात किंवा डिमेंट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकरिता, ज्यांचे ई–मेल कंपनी/आरटीए किंवा संबंधित डीपीकडे नोंद नाहीत त्यांना सविस्तः माहिती समाविष्ट सूचना पाठविले आहे.

नोमवार, २९ सप्टेंबर, २०२० ते शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद

पुस्तक आणि भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. ई-मेल नोंद/अद्यायावतबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) कडे support@purvashare.com वर ई-मेल पाठवावेत. . प्रापनी कायदा २०१३ च्या कलम् १०८ सहवाचिता त्यातील नियमानुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४(१) नुसार कंपनीने त्यांच्या सदस्यांना कंपनीच्या एजीएममध्ये विचार विमर्श करण्यात येणाऱ्या व्यवसायावर मत देण्याकरिता निश्चित तारीख असलेल्या १९ सप्टेंबर, २०२० रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सविधा देऊ केली आहे. सदस्यांना सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य . ठेकाणाहून विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई–वोटिंग) त्यांचे मत देता येईल. कंपनी कायदा २०१३ आणि

यातील नियमाअंतर्गत तरतूदीनुसार तपशिल खालीलप्रमाणे: १. रिमोट ई–वोटिंग कालावधी बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० रोजी स.०९.००वा. प्रारंभ होईल आणि शुक्रवार,

२५ सप्टेंबर, २०२० रोजी सार्य ५.००वा. समाप्त होईल. नोंद तारखेला निबंधकांद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक किंवा कंपनीचे नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना मत देण्याचा अधिकार असेल. जर एखादी व्यक्ती नोंद तारखेला सदस्य नसल्यास त्यांना मतदानाचा अधिकार नसेल. अशा व्यक्तींनी सदर सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

डेक्कन बेअरिंग्स लिमिटेड

रोजच वाचा मुंबई लक्षदीप

प्रेमको ग्लोबल लिमिटेड

सीआयएन:एल१८१००एमएच१९८६पीएलसी०४०९११ $v/ 2 \xi$, प्रेमको हाऊस, स्ट्रीट क्र. ३, एमआयडीसी, मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंब ξ -४०००९३. दूर.:0२२-६१०५५०००, फॅक्स:२८३५१८१२

३६वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रेमको ग्लोबल लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा.भाप्रवे एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे.

कोविड-१९ प्राद्भीवामुळे सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक र में, २०२० नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य टृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्याची अनुमती मिळाली . आहे. एमसीए परिपत्रके व कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधियिम, २०१५ च्या पुर्ततेनुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत कंपनीच्या सदस्यांची एजीएम होईल.

वार्षिक अहवाल २०१९–२० सह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे उपरोत्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक दिनांक १२ में, २०२० नुसार नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जाईल. सदस्यांनी नोंद घ्यावी की, वार्षिक अहवालासह एजीएम सूचना कंपनीच्या www.premcoglobal.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच उपस्थित राहता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. . हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये ाणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाई. कंपनीने एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाने मत रेण्यासाठी रिमोट ई–वोटिंग सुविधा दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनी एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मतदान सुविधा दिली आहे. एँजीएमच्या सुचनेत रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया नमुद आहे. जर तुमचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास तुमच्या नोंद ई–मेलवर ई–वोटिंगकरिता लॉगइन

कंपनीने एजीएममध्ये मंजूर झाल्यास ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता अंतिम लाभांशास सदस्यांच्या अधिकार निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून १५ सप्टेंबर, २०२० निश्चित केली आहे. जर तमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नसल्यास किंवा लाभांश प्राप्तीसाठी तमचे बँक खाते अद्यायावत नसल्यास कृपया खालील माहितीचे पालन करावे.

अ) ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी तुमचा ई-मेल नोंद करावा. ब) विद्युत समाशोधन सेवेमार्फत (ईसीएस) किंवा अन्य इतर माध्यमाने तुमचे बँक खात्यात थेट लाभांश

T.	
त्रेक	कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड
रणा	यांना investor@bigshareonline.com किंवा https://
	www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx ई-मेलवर
	फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील),
	पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधारकार्ड (आधारकार्डची स्वसाक्षांकीत
	स्कॅन प्रत) तुमचे ई-मेल नोंद करण्यासाठी पाठवावे.
	बँक खाते तपशील अद्यायावत करण्यासाठी खालील अतिरिक्त तपशील द्यावे:
	भ नाने न्यांप पाप स्पापप वॅदेने गत व प्राप्त

ब) बँक खाते प्रकार, क) बँक खाते क्रमांक, ड) ९ अंकी एमआयसीआर कोड क्रमांक, ई) ११ अंकी आयएफएससी कोड, फ) प्रथम भागधारकाचे नाव असलेले रद्द केलेल्या धनादेशाची स्कॅन प्रत. तुमचे डीपीद्वारे सल्लानुसार तुमच्या डिमॅट खात्यात तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक

नोंद करावे आणि कृपया तुमच्या डिपॉझिटरी सहभागीदारास (डीपी) संपर्क करावा. भागधारणा

वित्तीय कायदा २०२० नुसार लाभांश उत्पन्न हे १ एप्रिल, २०२० पासून भागधारकांच्या हस्ते कर योग्य आहे आणि कंपनीने विहित दराने भागधारकांना दिलेले लाभांशातून स्रोताकडील कर कपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणीतील विहित दरांकरिता भागधारकांनी वित्तीय कायदा २०२० आणि सधारणेचा संदर्भ घ्यावा. भागधारकांना विनंती आहे की. त्यांनी त्यांचे पॅन क्रमांक कंपनी/आरटीए . (वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास) आणि डिपॉझिटरी (डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास) . कडे अद्यायावत करावे. पॅनसह वैयक्तिक भागधारक आणि जे नमुना क्र.१५जी/१५एच मध्ये वार्षिक आयकर जमा करण्यास पात्र नाहीत त्यांना tds@bigshareonline.com किंवा <u>https://</u> www.bigshareonline.com/dividendTDS.aspx वर १५ सप्टेंबर, २०२० रोजी रात्री ११.५९ भाप्रवे पर्यंत ई-मेल करून स्रोताकडील ना-कर कपातीचा लाभ घेता येईल. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे पॅन नोंद केलेले नसल्यास २०% उच्च दराने कर कपात केली जाईल. अ– निवासी भागधारकांना भारत व त्यांचे निवासी देशादरम्यान कर व्यवहार अंतर्गत लाभार्थी दर उपलब्ध होती. जे आवश्यक दस्तावेज अर्थात ना–स्थायी आस्थापना व लाभार्थी मालकीत्व घोषणा. कर निवासी प्रमाणपत्र. नमना १०एफ. अन्य इतर दस्तावेज जे कर व्यवहार लाभ घेण्यास आवश्यक आहे ते tds@bigshareonline.com a https://www.bigshareonline.com/ dividendTDS.aspx वर पाठवावेत.

विद्युत स्वरुपाने बँक खातेचे अ-नोंदणीकृत कंपनीला लाभांश जमा करणे शक्य न झाल्यास परिस्थिती सरळीत सरू झाल्यानंतर अशा भागधारकांना डिव्हीडंट वॉरंट/धनादेश कंपनीकडन पाठविले जाईल.

प्रेमको ग्लोबल लिमिटेडकरित सही/

ठिकाण : मुंबई

गौरीश तावरे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



CIN: L67190 MH2005PLC158288 नोंदणीकृत कार्यालय: शेमारू हाउस, प्लॉट क्र. १८, मरोळ को-ऑप.इंड. इस्टेट, अंधेरी कुर्ला रोड वर, अंधेरी(पूर्व), मुंबई-४०००५९ दूर. क्र. :+९१ २२४०३१९९११; फॅनिसमिली : +९१ २२ २८५१९७७०

ई-मेल आय डी : investors_services@shemaroo.com वेबसाईट : www.shemarooent.com

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्ही सी) / अन्य ऑडिओ व्हिज्युअल (ओ ए व्ही एम) माध्यमाद्वारे आयोजित करावयाच्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण <u>सभेबाबतची माहिती</u>

१) भागुधारकांनी कृपया याची नोंद घ्यावी की, कंपनीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (ए जी एम) व्ही सी/ ओ ए व्ही एम दवारे मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर,२०२० रोजी दपारी ४,००(भा. प्र. वे.)वाजता कंपनी अधिनियम २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरत्दी आणि त्या अंतर्गत केलेली नियमावली व भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ (सेबी) (सूचीबद्धता बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमावली २०१५ सहवाचता कंपनी कामकाज मंत्रालय (एम सी ए), भारत सरकार आणि सेबी यांनी जारी केलेली दिनांक ०८ एप्रिलं,२०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक १७ /२०२०, दिनांक ०५ मे,२०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२०,आणि अन्य प्रयोज्य परिपत्रके यांचे अन्पालन करून सभेच्या मुचनेमध्ये नमूद करण्यात आलेले कामकाँज पार पाडुण्यासाठी आयोजित करण्यात येईल.

वरील परिपत्रकांचे अनुपालन करून, ज्या भागधारकांचे ई-मेल पत्ते कंपनी/ निक्षेपस्थानी भागिदारांकडे नोंदविण्यात आलेले आहेत अशा सर्व भागधारकांना ए जी एम च्या सुचनेच्या आणि आर्थिक वर्ष २०१९-२० च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठविण्यात आलेल्या आहेत. १५ व्या ए जी एम ची सूचना आणि आर्थिक वर्ष २०१९-२० चा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.shemarooent.com या संकेतस्थळावर आणि शेअर बाजाराच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

सभासदांना प्रोत्साहन देण्यात येते की, त्यांनी त्यांचे नाव, डीमॅट खात् क्रमांक /फ़ोलिओ क्र./ईमेल आय डी , मोबाइल क्रमांक यांचा करून आपआपले अभिप्राय /शंकाकशंका compliance.officer@shemaroo.com वर आगाऊ ट्यक्त कराट्या/पाठवाट्या. कंपनीला आगाऊ प्राप्त झालेले प्रश्न, शंकाकुशंका / वक्त्याचे नाव यावरच ए जी एम मध्ये विचार केला जाईलें आणि त्याला उत्तर दिले जाईल.

ई-मेल नोंदविण्याची /अद्ययावत करण्याची पद्धत :

मूर्त स्वरूपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या ज्या भागधारकांनी आपआपले इमेल पत्ते अदययावत केलेले नसतील अशा भागधारकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचे इमेल कंपनीला भागधारकांचे नाव, पत्ता, पॅन कार्डची साक्षांकित केलेली प्रत आणि भागधारकांच्या पत्त्याचा पुरावा म्हणून एखाद्या दस्तैवजाची (जसे ड्रायव्हिंग लायसेन्स, मतदान ओळख पत्र , पास पोर्ट, आधार कार्ड इ.) यांची साक्षांकित केलेली प्रत सोबत जोडून स्वाक्षरी केलेल्या विनंतीपत्राच्या प्रतींसह लेखी स्वरुपाममध्ये compliance.officer@shemaroo.com वर कळव्न आपआपले ईमेल अद्ययावत करावे.

अमूर्त स्वरूपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते आपआपल्या निक्षेपस्थानी भागिदारांकडे नोंदवावे/ अद्ययावत करावे.

ई- मतदानादवारे मत नोंदविण्याची पद्धत:

ए जी एम च्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे रिमोट ई-मतदान यंत्रणेमार्फत कामकाजावर सुदुर पद्धतीने आपआपले मत नोंदविण्याची भागधारकांना संधी देण्यात येईल.

वरील दिलेल्या पद्धतीने आपआपले ई-मेल पत्ते यशस्वीरित्या नोंदविल्यानंतर ई-मतदानादवारे मत नोंदविण्यासाठी भागधारकांना लॉगीन अधिकारलेख उपलब्ध करून देण्यात

ई-मतदानादवारे मत नोंदविण्याची तपशीलवार कार्यपद्धती , ए जी एम च्यो सूचनेमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच

तपशीलवार माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात येईल.

शेमारू एन्टरटेनमेंट लिमिटेड करीता

दिपेश उ. गोसर

ठिकाण : मुंबई व्यवस्थापकीय संचालक दिनांक: २६ ऑगस्ट, २०२० कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

नॅशनल पेरॉक्साईड लिमिटेड सीआयएन: एल२४२९९एमएच१९५४पीएलसी००९२५४

नोंदणीकृत कार्यालय: नेविल्ले हाऊस, जे.एन.हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. दूर.:०२२-६६६२०००० मुख्य कार्यालय: सी-१, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पी. बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००२५. वेबसाईट: www.naperol.com ई-मेल: secretarial@naperol.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा (एकमेव व एकत्रित) अहवाल

	विवयमाना (१५३मन व १५३।अत) अहवाल								
							(रु.लाखात)		
		एकमेव			एकत्रित				
अ.		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		
क्र.	तपशील	३०.०६.२० अलेखापरिक्षात	३१.०३.२० लेखापरिक्षित	३०.०६.१९ अलेखापरिक्षात	३०.०६.२० अलेखापरिक्षित	३१.०३.२० लेखापरिक्षात	३०.०६.१९ अलेखापरिक्षित		
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३०४६.१८	१९०६४.८७	4098.39	३०४६.२४	98923.09	4090.93		
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२८०.५८)	२८९९.५८	२१७९.३०	(२८२.०३)	२९५५.९०	२१८२.६५		
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२८०.५८)	२८९९.५८	२१७९.३०	(२८२.०३)	२९५५.९०	२१८२.६५		
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१७७.३२)	9038.82	988६.३८	(902.00)	१७९१.५६	98६३.9२		
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	७३५ ९.१९	(८३६०.१९)	(३३३८.३१)	29993.28	(३२६६४.६८)	(१८७१६.२९)		
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)	408.00	408.00	408.00	408.00	408.00	408.00		
0.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्व व नंतर) (वार्षिकीकरण नाही)								
	१. मूळ २. सौमिकृत	(१००६) (१००६)	३०.२२ ३०.२२	२५.१७ २५.१७	(३.٩٩) (३.٩٩)	39.90 39.90	२५.४६ २५.४६		

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्य

www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.naperol.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. निर्माण प्राप्ता नाजानामा आवश्रम राज्य. अला क्या प्राप्त कुला नाजानामा हुए नाजानामा हुए नाजानामा हुए नाजानामा ई –वोटिंगाबात काही प्रश्न किंवा तकारी अल्पास हेल्यसेवशन जांतर्गत www.evolingindia.com वर उपलब्ध ई–वोटिंग मॅन्युअल आणि फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि २५ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा.

राजीव अरोर

सही /

नॅशनल पेरॉक्साईड लिमिटेडकरिता

मख्य कार्यकारी अधिकारी व संचालक डीआयएन: ०८७३०२३५

Email: electronics.mystic@gmail.com Website: www.mystic-electronics.com NOTICE TO THE MEMBERS OF THE COMPANY REGARDING

9TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VC/ OAVM

NOTICE is hereby given that the 9th Annual General Meeting (AGM) of the Members of Mystic Electronics Limited will be held on Wednesday, 30th September 2020, at 12.00 p.m. through video conferencing (VC)/ other audio visual mean (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') & Rules framed thereunder and the SEBI Listing Regulations, 2015 ead with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 08/04/2020, 13/04/2020 and 05/05/2020 respectively, issued by the MCA and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12/05/2020 issued by the SEBI to transact the business as set forth in the AGM Notice, without the physical presence of the Members at a common venue.

The Notice of the 9th AGM along with the Annual Report for the financial year 2019-20 will be sen only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants, in accordance with the MCA Circulars and the SEBI Circular Members holding shares in physical form or have not registered their e-mail addresses with the Depositories/Company/Registrar & Share Transfer Agent, so far, are requested to register/update their e-mail addresses with the Company by sending their Email to electronics.mystic@gmail.com or SMS to +91-9324166769 by quoting their name and folio no. or DPID/Client ID.

Members can participate in the 9th AGM through VC / OAVM only. Necessary arrangements have been made by the Company with National Securities Depository Limited ('NSDL') to facilitate e-Voting. The instructions for joining the 9th AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the 9th AGM. Member participating through the VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum unde

The Notice of the 9th AGM along with Annual Report will also be available on the website of the Company i.e. www.mystic-electronics.com, and Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com This Notice is being issued for the information and benefit of the Members of the Company i compliance with the MCA Circulars and the SEBI Circular

For Mystic Electronics Limited

Mohit Khadaria Managing Director

Nouveau Global Ventures Limited

Registered Office: 401/A, Pearl Arcade, Opp. P. K. Jewellers, Daut Baud Lane, Off J. P. Road, Andheri (W), Mumbai - 400058 Tel.: 022- 26778155 Fax: 26781187 CIN: L01407MH1988PLC049645 Email: nouveauglobal@gmail.com Website: www.nouveauglobal.com

NOTICE OF 32ND ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VC/ OAVM

Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting of the Company ("AGM") will be convened on Wednesday, 30th September 2020 at 11:30 a.m. through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations an Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2021 and 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIRIP/2020 79 dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular")

without the physical presence of the Members at a common venue

Members can join and participate in the 32nd AGM through VC/ OAVM facility only. Necessar arrangements have been made by the Company with National Securities Depository Limited ('NSDL') to facilitate e-Voting. The instructions for joining the 32nd AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the 32nd AGM are provided in the Notice of the 32nd AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act

. The Notice of the 32nd AGM along with the Annual Report including the financial statements for the year 2019-20 will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants("Depository"), in accordance with the MCA Circulars and the SEBI Circular. Members holding shares in physical form / demat mode or have not registered their e-mail addresses with the Company/ Depository/Registral & Share Transfer Agent, so far, are requested to register/update their e-mail addresses with the Company by sending their Email to nouveauglobal@gmail.com or SMS to +91-9324166769 by quoting their name and folio no. or DPID/Client ID. The Notice of the 32nd AGM and the Annual Report will also be available on the website of the Company i.e. www.nouveauglobal.com and the website of BSE Limited i.e. www.bseindia.com

The above information is being issued for the information and benefit of all the Members of th Company and is in compliance with the MCA Circular/s and the SEBI Circular

For Nouveau Global Ventures Limited

Krishan Khadaria Managing Director DIN- 00219096

DHENU BUILDCON INFRA LIMITED

Office No. 4, Building No. 4, Vahatuk Nagar, Amboli, Andheri (West), Mumbai - 400 058. Mob:+91- 7977599535. CIN: L10100MH1909PLC000300

Email: dhenubuildcon@gmail.com Website:www.dhenubuildconinfra.com NOTICE OF 112TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VC/OAVM The 112th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Tuesday, 29th September 2020 at 11:00 am, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') & Rules framed thereunder and the SEBI Listing Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 08/04/2020, 13/04/2020 and 05/05/2020 espectively, issued by the MCA and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12/05/2020 issued by the SEBI to transact the business as set forth in the AGM Notice, without he physical presence of the Members at a common venue. Members participating through the VC/ OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the ompanies Act, 2013. Members can participate in the 112th AGM through VC / OAVM only. The Notice of the 112th AGM along with the Annual Report for the financial year 2019-20 will he sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants, in accordance with the MCA Circulars and the SEBI Circular. Members holding shares in physical form or have not registered their e-mail addresses with the Depositories/Company/Registrar & Share Transfer Agent, so far, are quested to register/undate their e-mail addresses with the Company by sending their Emai to dhenubuildcon@gmail.com or SMS to +91- 7977599535 by quoting their name and folio no. or DPID/Client ID. Necessary arrangements have been made by the Company with National Securities Depository Limited ('NSDL') to facilitate e-Voting. The instructions for joining the 112th AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the 112th AGM.

The Notice of the 112th AGM along with Annual Report will also be available on the website of the Company i.e. www.dhenubuildconinfra.com and websites of the Stock Exchange i.e BSE Limited at www.bseindia.com.

This Notice is being issued for the information and benefit of the Members of the Company i compliance with the MCA Circulars and the SEBI Circular. For Dhenu Buildcon Infra Limited

Vikash Maharishi Director & CFO

DECCAN BEARINGS LIMITED

CIN: L29130MH1985PLC035747 Regd Office: 315/321 Prospect Chambers, Dr D N Road, Fort, Mumbai – 400001

Email - deccan.bearings9@gmail.com

NOTICE AND INFORMATION OF 35TH ANNUAL GENERAL MEETING NOTICE is hereby given that 35th Annual General Meeting of DECCAN BEARINGS LIMITED will be held on Saturday, the 26th Day of September, 2020 at 11.00 A.M through Video Conference(VC) Other Audio Video Means(OAVM) in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 respectively, issued by the Ministry of

Corporate Affairs (MCA Circulars), other applicable provisions of the Companies Act 2013 and rules made thereunder and SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015. The Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the uorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Place: Mumbai

Dispatch of Annual Report: Members may note that the Annual Report of the company for the financial year 2019-2020 along with Notice convening the AGM will be sent only through email to all those members whose Email address are registered with the company/Registrar and Share Transfer Agent(RTA) or with their respective Depository Participant(s) (DP), in accordance with the MCA Circulars and Circular No. SEBI/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by SEBI. The Notice and the Annual Report will also be made available on the company's website at www.deccanbearings.in and on the website of the Stock Exchange i.e BSE limited.

Manner of Registering/ Updating Email Addresses:

Members holding shares in physical form and who have not yet registered /updated their email address are requested to register/update the same with Purva Sharegistry (India) private Limited, by clicking the link: https://www.purvashare.com/email-and-phone-updation/ and select the name of the Company viz Deccan bearings limited and follow the steps for registration of email address. Members holding shares in dematerialized mode and who have not vet registered/updated their email address are requested t get their email address registered /Updated with their respective DP.

Manner of Casting Vote through e-voting:

The instruction for the attending the meeting through VC/ OAVM and the manner of e-voting are provided in the Notice convening the AGM. The login credentials for casting votes through e-voting system shall be made available to the members through email after successfully registering their email ddresses in the manner provided above. The Notice contains detailed instruction for members holding shares in the physical form or in dematerialized mode, who have not registered their email addresse either with the company/RTA or the respective DP.

The Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Monda st September, 2020 to Friday 25th September, 2020 (both days inclusive).

In case you have any query with regard to registration/updation of email address of Members may contact by sending an email to Purva sharegistry (India) Private Limited (RTA) at support@purvashare.com. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereo and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Company is providing facility to its Members holding shares as on 19th September, 2020, being cut-of date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The letails pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules thereof are as under

- The remote e-voting period commences on Wednesday 23th September, 2020 from 09.00 a.m. and ends on Friday 25th September 2020 at 5.00 p.m.
- Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company of in the Registrars as on the cut-off date shall be entitled to vote. If a person has ceased to be the member on the cut-off date, he/she shall not be entitled to vote. Such person should treat this notice for information purpose only.
- In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section o write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

Deccan Bearings Limited

Kiran Vora Managing Director

Weekly markets reopen in Delhi on a trial basis

*Weekly markets in the city were closed since March 25 due to coronavirus pandemic.DDMA has also directed authorities to ensure strict implementation of COVID-19 measures, including social distancing

New Delhi: Weekly markets in the national capital that have been shut since last week of March due to coronavirus induced lockdown reopened on Monday after Delhi government allowed it till August 30, on a trial basis.

One such weekly market--Gandhi Nagar Market-- was re-opened in East Delhi after Delhi Disaster Management Authority (DDMA) had on Friday allowed weekly markets to open on a trial basis from August 24-30. Weekly markets in the city were closed since March 25 due to coronavirus pandemic. DDMA has also directed authorities to ensure strict implementation of COVID-19 measures, including social distancing. While customers and shopkeepers said that they are happy with the government's decision but government

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mrs.

Naseembano Abdul Razzak Chaudhary and

Mr. Abdul Rehman Abdul Razzak Chaudhary

(Owner's) of Flat No. 603. B-Wing, Building No.

1. Mangal Deep Co-operative Private Limited,

Mangal Moorti Complex, Mangal Nagar,

Mankhurd (W), Mumbai- 400043. Late Mr.

Abdul Razzak Chaudhary was (Owner) of same said Flat, Died on 02.05.2013, So Society

had Transfer the said flat in her wife and son

name Mrs. Naseembano Abdul Razzak

Chaudhary (wife) and Mr. Abdul Rehman Abdul

Razzak Chaudhary (son) now they are the

owner of said flat, If any legal heirs having any

claim to or any interest in the said flat by any

manners whatsoever should notify the same in

writing to the undersigned at the Advocate office

nention below within 15 days from the date of

(Advocate) :1st Mangal Bhavan, Cross Nagardas Rd, Andheri -E, Mumbai- 69.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that original Share Certificate No.11 bearing Distinctive Nos.51 to 55

(both inclusive) belonging to Mr. Mukesh Bansila

building "Shalibhadra Apartments" which is being

administered by M/s.Malad Shalibhadra Co-op.

Hsg. Socy. Ltd. (Regn No.BOM/HSG/4965/76

having its address at 147. Datta Mandir Road

Malad East Mumbai 400097 has been lost

nisplaced and an application for issue of duplicate

Share Certificate in respect thereof is filed with

the said society by Mr. Mukesh Bansilal Dantara.

objections pertaining to issue of duplicate Share Certificate in lieu of the aforesaid original lost/

nisplaced Share Certificate the same should be

addressed to Mr. Mukesh Bansilal Dantara at the

address mentioned below within a period of 14

days from the date of publication hereof alongwith

copies of such documents and other proofs in

Sd/-

Mukesh Bansilal Dantara

Mumbai 400 097

Flat No.A-407, Malad Shalibhadra

Co-operative Housing Society Limited.

147 Datta Mandir Road Malad Fast

PUBLIC NOTICE

Notice hereby given that my client
1. Mr. Vignesh Venkatachalam S/o late Mr.
Venkatachalam G. Sastha (50%), 2. Mrs.
Gomathy Venkatachalam wife of late Mr.
Venkatachalam G. Sastha (50%) are the only
nominees of late Mr. Venkatachalam G. Sastha.
The deceased was a member of the Sahkar
Shantinagar CHS Ltd. respect of Flat no. 204, C/19
Sector - 6, Sahkar Shantinagar CHS Ltd, Shanti
Nagar Mira Road (E), Dist. Thane-401107. He was
expired on 06/07/2020 nominating all above my

Nagar Mira Road (E), Dist. Thane-40:1107. He was expired on 06/07/2020 nominating all above my clients as his nominees. That my clients intend to make an application to the Sahkar Shantinagar CHS Ltd. for the transfer of shares and interest of the deceased in her name according to the byellaws of the society. As Mr. Vignesh Venkatachalam S/o late Mr. Venkatachalam G/o Sastha intend to transfer his 50% shares on his mother name for that he declare that have relinquished his rights title interest and claims over the said flat in favour of his mother Mrs. domarthy Venkatacalam absolutely and I do hereby give NO OBJECTION to the society to transfer shares in the said flat. This notice is hereby given to the general public and other claimants/ objections inviting claims/ objection flany for the transfer of all shares and interest of the society in the name of my Client Mrs. Gomathy Venkatachalam within a period of 15 days from the publication of this notice. If no claims objections are received within the scriety we stimulated five prescribed above the society to present a supplication of this notice.

claims objections are received within the stipulated time prescribed above the society shall be free to transfer the shares and interest in the Capital/Propery of the society in the name of Mrs. Gomathy Venkatachalam.

Shiv Shakti Associates, Shanti Shopping Centre, Mira Road (East)

ipport of his/her/their claims/obi

case any person/s have any claims and

antara in respect of Flat No.A-407 situated in the

Anand B Mishra

Date: 26/08/2020



official considers it a tough task to ensure social distancing in the market. Lakhi, a street shopkeeper who used to sell garments said, "I was sitting idle at home for the last six months. I am happy that the government has allowed this market to run. I want the government to help street shopkeepers and allow all weekly market to run. I used to earn Rs 10000 profit and now it is becoming difficult to make the ends meet."Mohammad

Abbas, another shopkeeper said, "I opened my shop here after lockdown. I think it will help me in getting bread and butter for my family. I am selling the products at the same rate as I used to sell before lockdown. We are maintaining social distancing and adhering to government guidelines regarding COVID-19."Mahesh Kumar, a customer who came to purchase slippers from the market said, "Shops were closed earlier. There were no

shops here selling the slippers. Today, I purchased a new pair of slippers after reopening of the shops."Deepak Upadhyay, Licensing Inspector for Coordination and Enforcement in East Delhi Municipal Corporation (EDMC) said that it is a tough task to ensure social distancing in the market."As a large number of people are visiting the market, it is becoming a tough task to ensure social distancing in the market. We have made circles outside the shops and we are also drawing circles on the road too to maintain social distancing. We have asked the shopkeepers to maintain social distancing and follow the health guidelines," said Upadhyay."Every Monday we will come and we will ensure the smooth functioning of the market. We want them to earn a livelihood," he added.In Delhi, the active COVID-19 cases continue to remain between 10,000 and 12,000 during the past few weeks. The deaths per day due to COVID-19 have also decreased.Delhi on Monday reported 1,061 new COVID-19 cases, 1,200 discharges/recoveries/migrated and 13 deaths. Total number of cases now at 1,62,527 including 1,46,588 recovered cases, 11,626 active cases and 4,313 deaths, said Delhi government in a bulletin.

Tuesday 25 August 2020 3

Maharashtra building collapse: 64-year-old searches for daughter, 3 grandkids



Mumbai .Sixty four-year-old Muhammad Ali reached Mahad immediately after hearing news of a building in Maharashtra's Raigad collapsing like a pack of cards. Ali, a resident of Mandangad in Raigad district, said he is clueless about the fate of his daughter, who lived in the illfated Tarek Garden building with her three children."My son, who lives in Mumbai, called me on Monday night and said the building had collapsed. I immediately set out from Mandangad," he said.

Ali reached Mahad, which is around 40 km from Mandangad, on Monday night and is camping near the collapse site, frantically Ali, a resident of Mandangad in Raigad district, said he is clueless about the fate of his daughter, who lived in the ill-fated Tarek Garden building with her three children.

trying to know the whereabouts of his

'My daughter lives in the building along with her two daughters aged five and two years and a son who is three years old. I don't know their fate. Officials are not allowing me to search for them in the debris," he said. A day after the fivestoreyed building collapsed, rescue personnel continued to sift through the rubble in search of survivors, while police said 19 persons are still missing. An official at the Mantralaya State Control Room of the State Disaster Management Unit said the Tarek Garden building at Kajalpura in Mahad tehsil collapsed around 7 pm.

There were around 40 flats in the building, the official said, adding those rescued were shifted to a local hospital at Mahad, which is around 170 km from Mumbai.

CNG in public transport New Delhi: Union Minister for Road

Nitin Gadkari calls for

adopting advanced models,

use of biofuel, electricity,

Transport & Highways Nitin Gadkari on Monday (August 24, 2020) said that public transport should be modernised which is based on biofuels, CNG and electricity as fuel. Addressing a Webinar - 4th UITP India Bus Seminar, he said most of the State Road Transport Undertakings (SRTUs) are incurring huge expenditure on conventional fuels which are expensive and called for moving on to biofuels, CNG and electricity as a transportation fuel. He said this will not only save on fuel bill but also contribute to the economy and pollution reduction. At present, Gadkari said the country is spending huge amounts on import of crude oil/hydrocarbons, which according to him needs to be reduced. Referring to the workability of the use of biofuels/CNG etc, he informed that Nagpur has started to convert 450 buses on to biofuels.

Announce another fiscal stimulus




On August 22, this newspaper published an exclusive report based on a presentation made

by the ministry of micro, (MSMEs). enterprises The presentation said that as on August 1, three-fourths of India's MSMEs were working at less than half their potential capacity. It also said that more than 90% had opened up, showing that the unlock process, at least in principle, has been almost completed. These statistics underline the central economic challenge facing



Just allowing enterprises to open is not going to restore the status quo ante, which existed before the pandemic forced a nationwide lockdown.



Public Notice for Missing Notice is hereby given to the general public large that, Mr.Pritam Halankar disappeared before 7 and ½ years just after the birth of Master Prem Pritam Halankar through the relationship with Mrs.Kavita Sandip Gawde Alias Kavita Pritam Halankar. He has been searched at all relative places as well as other possible places but all in vain till date. He is not heard, found and

the provision of Indian Evidence Act u/s sections 107 and 108 presumption is drawn that he is dead.

Any person having objection or claim for his presence to be alive of whatsoever nature in respect of "Mr. Pritam Halankar" are requested to make the same known in writing along with copies of supporting documents in respect of their objection/claim to the undersigned, within a period of 7 days from the date of publication. falling which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and he will be considered to be dead as per the abovesaid law. Dated this 26-8-2020.

Sd/- Ms. Pushplata Sandip Gawde, D/o, Mrs. Kavita Sandip Gawde Alias-Kavita Pritam Halankar, Room No. 3, Malpa Dongri No.3, Andheri-E., Mumbai-93.

PUBLIC NOTICE

Be it known to the General Public at large that my clients have intended the Development of the landed properties more particularly described in Schedule hereunder written, of (1) Zaibunnisa Mohammad Abbas Momin, (2) Nikhat Parveen Mohammad Shahid Momin, (3) Nasreen Javed Momin (4) Zarina kausar Abdul Khalique Momin (5) Mujahid Hasan Mohammad Abbas Momin (6) Sugra Àbdul Rashid (7) Shakeel Ahmad Abdul Rashid (8) Aarefa Iftekhar Ahmad (9) Momena Abdul Majeed (10) Mohammad Yunus Mohammd Rafique (11) Abeda Mohammad Haroon Momin (12) Hina Kausar Sajid Husain Momin (13) Maaz Ahmad Mohammed Haroon Momin (14) Saubiya Mohammd Haroon Momin (15) Algama Mohammad Haroon Momin (16) Reesa Jawwad Ansari (17) Raziya Mohammad Anwar Ansari (18) Suraiyya Salim Jumai (19) Muslema Mohammad Iqbal Jumai (20) Naseem Akhtar Mohammad Arif Rachhwala (21) Sabiha Mohammad Arif Momin (22) Zubair Ahmad Mohammad Rafique Momin (23) Aliya Mohammed Rafique Momin (24) Zakir Husain Mohammad Rafique Momin (25) Naveed Mohammad Rafique Momin (26) Shagufta Mohammad Rafique Momin, and have intended the execution of Agreements and Documents in this

Therefore any person or persons of body of person including institution etc. having any claim, demand or objection of whatesoever nature with respect to the property aforesaid shall communicate the same to the undersign in writing together with the documentary evidence in support thereof within 14 days from the date of publication this notice, failing which my client shall complete the transaction.

SCHEDULE OF PROPERTY

All those plots of land bearing Plot No.3,4,10,12,13 and 14 of landed property bearing Survey No.84/1 and Survey No.85 bearing CTS No.6815 to 6890 together with the structure standing thereon, lying being and situate at Village Kamatghar, Taluka Bhiwandi, District Thane totally admeasuring about 4991.16Sq. Yards

Sd/-Adv. Saiyed Shamim Ahsan 13-A/B, Noori Baugh, Rehnuma Complex, Opp. Sanjay Nagar, Mumbra, Thane-400612

SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LIMITED

CIN: L24239MH1991PLC062298 Regd. Off.: 83-E,Hansraj Pragji Building, Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018 Email :- shamrockfin@gmail.com | website - www.shamrockindustrial.wordpress.com

BSE Code: 531240				Rs. In Lakhs)
Particulars	Quarter ended 30 th June 2020	Preeceding 3 months ended 31st March 2020	Quarter ended 30 th June 2019	Preeceding 3 months ended 31st March 2019
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	0.000	0.000	0.000	0.000
Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	(6.631)	(21.953)	(6.751)	(343.510)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	(6.631)	(21.953)	(6.751)	(652.940)
Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items)	(6.631)	(21.953)	(6.751)	(652.940)
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	0.000	0.000	0.000	0.000
Equity Share Capital	542.84	542.84	542.84	542.84
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)				
Basic :	(0.12)	(0.40)	(0.12)	(12.03)
Diluted:	(0.12)	(0.40)	(0.12)	(12.03)

(a) The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results 30.06.2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website

(www .shamrockindustrial.wordpress.com). (b) The above Financial Result for the quarter ended 30th June 2020 has been reviewed by the Audi Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 25th August 2020. The Limited Review for the Un-audited Financial Results for the quarter ended 30.06.2020 has been carried out by the Statutory Auditors of the Company.

For Shamrock Industrial Company Ltd

Kamlesh Khokhan DATE: 25.08.2020 (Managing Director)

Place: Mumbai Date: 24th August 2020

PUBLIC NOTICE

Dated: 26.08.2020

Notice is hereby given to the public at larg nat my client **Mrs. Bimladevi B. Bhargava** had purchased a Shop bearing Shop No.26, situated in New Delite Apartment Co-operative Housing Society Ltd. Borivali (W), Mumbai, from Mr. Suraj Prakash Sitaram Malhotra vide a Agreement for Sale. My client had lost nisplaced the said Agreement and also egistered a Police Complaint at Borivali Police Station, vide Registration No 1303/2019 dated 05/10/2019.

interest in the said Shop or if anybody has any objections against my client's clair over the said Sale Agreement with respect to the said Shop, should intimate the same to the undersigned within Fifteen (15) Days from the date of the publication of th Notice. If any objections or claims are no eceived within aforesaid period, then my client shall presume that there is no objections/claims to the title of the said Shop with my client and my client shall proceed with the necessary legal procedure for the issue of the Duplicate Sale

anybody has any claim, right, title o

Dipak Trivedi, Advocate Shop No. 1, Happy Home Estate-III CHS Ltd. Building No. 84, Poonam Sagar Complex, Mira Road (E), Dist. Thane - 401 107.

Place : Mira Road Date: 26.08.202